

महाराष्ट्र शासन
मराठी भाषा विभाग

शासन निर्णय क्रमांक: भासस-२०१३/प्र.क्र.३८/भाषा-४

मंत्रालय, मुंबई - ४०० ०३२.

तारीख: ११ ऑक्टोबर, २०१३.

वाचा :-

- १) शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग, क्र.भासस-२०१३/प्र.क्र.७४/२०-ब,दि. २२ जून, २०१०
- २) शासन निर्णय, मराठी भाषा विभाग, क्र.भासस-२०११/प्र.क्र.१/भाषा-२,दि. १५ जून, २०११
- ३) शासन निर्णय, मराठी भाषा विभाग, क्र.भासस-२०११/प्र.क्र.२९/(भाग-२)/भाषा-२, दि. ९ एप्रिल, २०१२
- ४) शासन निर्णय, मराठी भाषा विभाग क्र.भासस-२०१२/प्र.क्र.१३/भाषा-४, दि. २८ फेब्रुवारी, २०१३.
- ५) शासन निर्णय, मराठी भाषा विभाग क्र. भासस-२०१३/प्र.क्र.३१/भाषा-४, दि. १२ मार्च, २०१३

प्रस्तावना :-

महाराष्ट्र राज्याचे साधारणपणे पुढील २५ वर्षातील मराठी भाषेचे धोरण ठरविणे, भाषा अभिवृद्धीसाठी नवनवे उपाय व कार्यक्रम सुचविणे व या अनुषंगाने शासनाला मार्गदर्शन करणे तसेच भाषा संचालनालयाने प्रकाशित केलेल्या अनेक कोशांमध्ये नवीन प्रचलित शब्दांची भर घालून कोश अद्ययावत करणे, नवीन परिभाषा कोशांची उदा.आयुर्वेद, सागर विज्ञान, संगणक शास्त्र, पर्यावरण शास्त्र निर्मिती करणे, परिभाषा कोशांचे पुनर्मुद्रण, परिभाषेतील अत्यावश्यक परिष्करणे, शब्दव्युत्पत्ती, मराठी परिभाषिक संज्ञांच्या समस्या सोडविणे यासारखी कामे पार पाडण्यासाठी भाषा सल्लागार समितीची स्थापना संदर्भाधिन दिनांक २२ जून, २०१० अन्वये करण्यात आली आहे. या समितीची पुनर्रचना संदर्भाधिन दिनांक २८ फेब्रुवारी, २०१३ व दिनांक १२ मार्च, २०१३ च्या शासन निर्णयान्वये करण्यात आली आहे. सदर समितीमधील अशासकीय सदस्यांची मुदत दिनांक २१ जून, २०१३ रोजी संपुष्टात आल्यामुळे सदर समितीची पुनर्रचना करण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता. त्यानुसार समितीची पुनर्रचना करण्याबाबत शासनाने खालीलप्रमाणे निर्णय घेतला आहे.

शासन निर्णय :-

राज्याचे राजभाषा मराठीचे धोरण ठरविण्यासाठी कायमस्वरूपी भाषा सल्लागार समिती स्थापन करण्यात आली असून समितीची पुनर्रचना करण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे. त्यानुसार पुनर्रचित भाषा सल्लागार समितीचे अध्यक्ष व सदस्य खालीलप्रमाणे असतील-

१.	प्रा.नागनाथ कोत्तापल्ले	अध्यक्ष
२.	प्रा.दत्ता भगत	सदस्य
३.	श्री.सदानंद मोरे	सदस्य
४.	श्री.वसंत आबाजी डहाके	सदस्य
५.	प्रा.हरी नरके	सदस्य
६.	प्रा.विश्वनाथ शिंदे	सदस्य

७.	प्रा.डॉ.प्रल्हाद लुलेकर	सदस्य
८.	श्री.सतिश काळसेकर	सदस्य
९.	श्री.लक्ष्मण गायकवाड	सदस्य
१०.	डॉ.संजय गवाणे	सदस्य
११.	प्रा.लक्ष्मीकांत तांबोळी	सदस्य
१२.	डॉ.रमेश वरखिडे	सदस्य
१३.	डॉ.विलास खोले	सदस्य
१४.	डॉ.माधवी वैद्य	सदस्य
१५.	डॉ.प्रमोद गोविंदराव मुनघाटे	सदस्य
१६.	डॉ.श्रीकांत तिडके	सदस्य
१७.	श्री.दादा गोविंदराव गोरे	सदस्य
१८.	श्री.अनिल श्रीपाद गोरे	सदस्य
१९.	प्रा.भालचंद्र शिंदे	सदस्य
२०.	प्रा.निरंजन घाटे	सदस्य
२१.	डॉ.पंडित विद्यासागर	सदस्य
२२.	श्री.लक्ष्मण लोंढे	सदस्य
२३.	अपर मुख्य सचिव/प्रधान सचिव/सचिव, मराठी भाषा विभाग	सदस्य
२४.	अपर मुख्य सचिव/प्रधान सचिव/सचिव, पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग	सदस्य
२५.	अपर मुख्य सचिव/प्रधान सचिव/सचिव, शालेय शिक्षण विभाग	सदस्य
२६.	अपर मुख्य सचिव/प्रधान सचिव/सचिव, उच्च व तंत्र शिक्षण विभाग	सदस्य
२७.	संचालक, राज्य मराठी विकास संस्था, मुंबई	सदस्य
२८.	सचिव, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मुंबई	सदस्य
२९.	सचिव, महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ, मुंबई	सदस्य
३०.	भाषा संचालक, भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई	सदस्य सचिव

२. भाषा सल्लागार समितीच्या अध्यक्ष पदावर डॉ.नागनाथ कोत्तापल्ले यांची संदर्भाधिन क्र.३ अन्वये नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे त्यांचा कार्यकाळ दिनांक ०८ एप्रिल, २०१५ पर्यंत राहिल. अशासकीय सदस्यांची

नियुक्ती सदर शासन निर्णय निर्गमित झाल्याच्या दिनांकापासून तीन वर्षाकरीता राहिल. अध्यक्ष व अशासकीय सदस्यांचा कार्यकाळ संपल्यानंतर नवीन अध्यक्षांची व अशासकीय सदस्यांची नियुक्ती करण्याचे अधिकार शासनाला राहतील.

३. भाषा सल्लागार समितीवरील अध्यक्ष व अशासकीय सदस्यांना शासन निर्णय वित्त विभाग क्रमांक-प्रवास-१०१०/प्र.क्र.२/सेवा-५, दि.३ मार्च २०१० नुसार रु.८९००/- व त्याहून अधिक ग्रेड वेतन असणाऱ्या शासकीय कर्मचाऱ्यांच्या दराने प्रवास भत्ता व दैनिक भत्ता अनुज्ञेय असेल. मात्र त्यांना विमान प्रवास आणि रल्वेच्या वातानुकूलित प्रथम वर्गाचा प्रवास अनुज्ञेय असणार नाही. समितीच्या अध्यक्षांना वित्त विभाग शासन निर्णय क्र.शासाउ-१०.१०/प्र.क्र.९६/१०/सा.उ., दि.१३ मार्च, २०१२ नुसार मानधन व बैठकभत्ता अनुज्ञेय राहिल. अशासकीय सदस्यांना शा.नि.क्र.भासस-२०११/प्र.क्र.१/भाषा-२, दि.१५ जून, २०११ व वित्त विभाग शासन निर्णय क्र.बैठक-२०१२/प्र.क्र.१/सेवा-५, दि.२४ मे, २०१२ नुसार बैठक भत्ता अनुज्ञेय राहिल.

४. भाषा सल्लागार समितीची कार्यकक्षा सामान्य प्रशासन विभाग शासन निर्णय क्र.भासस-२०१०/प्र.क्र.७४/२०-ब, दि.२२ जून, २०१० प्रमाणे राहिल.

५. भाषा सल्लागार समितीच्या बैठका महिन्यातून एकदा व्हाव्यात असे अपेक्षित असून बैठकांच्या निमित्ताने होणारा खर्च भाषा संचालनालयाच्या मंजूर अर्थसंकल्पीय अनुदानातून भागविण्यात यावा.

६. हा शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या वेबसाईटवर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संगणक संकेतांक क्रमांक २०१३१०१११४३०१७८६३३ असा आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

(ल. शि. देठे)

उप सचिव, महाराष्ट्र शासन

प्रति,

१. मा.मुख्यमंत्री यांचे अपर मुख्य सचिव,
२. मा.उपमुख्यमंत्री यांचे सचिव,
३. मा.राज्यमंत्री, मराठी भाषा यांचे खाजगी सचिव,
४. सर्व मा.मंत्री व राज्यमंत्री यांचे स्वीय सहायक,
५. प्रबंधक, मूळ शाखा, उच्च न्यायालय, मुंबई (पत्राने),
६. प्रबंधक, अपील शाखा, उच्च न्यायालय, मुंबई (पत्राने),
७. लोकायुक्त व उप लोकायुक्त यांचे कार्यालय, नवीन प्रशासन भवन, मंत्रालय, मुंबई,
८. सचिव, महाराष्ट्र लोकसेवा आयोग, मुंबई (पत्राने),
९. सचिव, मराठी भाषा विभाग यांचे स्वीय सहायक,
१०. महालेखापाल (लेखा व अनुज्ञेयता) महाराष्ट्र-१, मुंबई/महाराष्ट्र-२, नागपूर,
११. महालेखापाल (लेखा परीक्षा) महाराष्ट्र-१, मुंबई/महाराष्ट्र-२, नागपूर,

१२. अधिदान व लेखा अधिकारी, मुंबई,
१३. निवासी लेखा परीक्षा अधिकारी, मुंबई,
१४. सर्व मंत्रालयीन विभाग,
१५. वित्त विभाग (व्यय-४, सेवा-५, सेवा-६ व विनियम),
१६. मराठी भाषा विभागातील सर्व कार्यासने,
१७. संचालक, भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई,
१८. सहायक भाषा संचालक, भाषा संचालनालय, नवी मुंबई/पुणे/औरंगाबाद/नागपूर,
१९. संचालक, राज्य मराठी विकास संस्था, मुंबई,
२०. संचालक, दर्शनिका विभाग, मुंबई,
२१. सचिव, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मुंबई,
२२. सचिव, महाराष्ट्र राज्य विश्वकोश निर्मिती मंडळ, मुंबई,
२३. सर्व संबंधित सदस्य
२४. सर्व मंत्रालयीन विभागांना विनंती करण्यात येते की, सदर आदेश त्यांनी आपापल्या अधिपत्याखालील विभाग प्रमुख तसेच कार्यालय प्रमुखांच्या निदर्शनास आणावेत.
२५. निवड नस्ती.
